

### CHOWGULE STEAMSHIPS LIMITED

CIN-L63090GA1963PLC000002





CSL/SE-03/2022-23

11th May, 2022

To,
BSE Limited
1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Scrip Code: 501833

Dear Sir,

### Sub: Copy of Advertisement Published in Newspaper — Results Intimation

Pursuant to the Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed copies of advertisement published in The Free Press Journal, in English Newspaper and Navshakti, in Marathi Newspaper on 11<sup>th</sup> May, 2022.

You are requested to take the same on your record.

Thanking you,

Yours truly,

For CHOWGULE STEAMSHIPS LIMITED

JITENDRA PATIL COMPANY SECRETARY GOA LIBOR GOA LIBOR SOLLO X DON'S LIBOR SOLLO

**DUBAI:** Food-delivery workers protesting meager pay and inadequate protections have walked off the job across Dubai, their company confirmed Tuesday, marking the second strike in as many

weeks in an emirate that outlaws dissent. The foreign workers contracted by Talabat, the Middle East unit of Delivery Hero, began their walkout late Monday after organising on social media.



# 'Probe against violence in country'



A worker sweeps the street alongside the burnt buses near former PM Mahinda Rajapaksa's official residence 'Temple Trees', a day after they were torched by protesters, in Colombo, on Tuesday

earlier from the air at the crucial Black Sea port of

Odessa, hitting a shopping

center and a warehouse.

One person was killed and

Ukraine alleged at least

some of the munitions used

dated back to the Soviet era.

making them unreliable in

Ukrainian, British and

American officials have

warned that Russia is rapid-

ly expending its stock of

precision weapons and may

not be able to quickly build

more, raising the risk of

more imprecise rockets be-

ing used as the conflict

grinds on. That could result

in wider damage and more

The proceeds of the portrait

sale will go to the Thomas and

Doris Ammann Foundation Zurich. This is the foundation

which put the painting up for

auction The foundation aims to

help children with health care

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that M/s. ABHISHEK SALES

CORPORATION, Partner Shri

Shailesh M. Shah, and Shri

Kamlesh Babulal Doshi, & Smt. Sulochana M. Mehta are Owners

of Ind Gala No. 4, Ground Floor,

Om Industrial Estate, situated at

Bhayandar (East), Tal. & Dist.

Thane, they have lost Original

Agreement dated 26th March

2000, Between M/s. Abhishek

Kusum Radha Raman Gupta, &

Shri Radha Raman Amarnath

Gupta, Original Agreement dated

20th August, 1997, Between M/s.

Shree Mahesh Enterprises, and

Smt. Kusum Radha Raman

Gupta. & Shri Radha Raman

Amarnath Gupta of above Ind

Gala. All persons having any

claims against the above said Ind

Gala by way of sale, mortgage of

otherwise are required to make

the same known in writing together with documentary

evidence to the undersigned

office at 3. Suparshwa Darshan

Venkatesh Park, Opp. M.T.N.L

Office, Bhayandar (West), Tal. &

Dist. Thane - 401 101, within 14

days from the date of this notice

failing which, it shall be assumed

that, no any person(s) has any

claim, whatsoever, on the said

Shop of which please take a

Adv. KENAT R. GAREA

Corporation, and Smt.

and educational programs.

civilian deaths.

\$195 mn for Warhol's

iconic Monroe portrait

five were wounded.

targeting.

Russia pounds Odessa

with hypersonic missiles

**AGENCIES** 

Zaporizhzhia (Ukraine)

Russia pounded away at

Ukraine's vital southern

port of Odessa, Ukrainian

officials said Tuesday, as

they announced they found

the bodies of 44 civilians in

the rubble of a building in

the northeast that was de-

stroyed weeks ago. The bod-

ies were found in a five-sto-

rv building that collapsed in

March in Izvum, about 120

kilometers from the city of

Kharkiy, which has been un-

der sustained Russian at-

tack since the beginning of

Earlier, the Ukrainian mil-

itary said Russian forces

fired seven missiles a day

AGENCIES / New York

Andy Warhol's 'Shot Sage

Blue Marilyn' – a portrait

of iconic American actress

Marilyn Monroe - has sold

for a whopping USD 195

million and set a record for

the most expensive artwork by a US artist sold at

an auction. The 1964 por-

trait auctioned on Monday

shows Monroe in vibrant

close-up - hair vellow, eve-

shadow blue, and lips red -

on a turquoise back-

According to Christie's

auction house in New York.

where the sale took place,

Warhol's portrait is the

most expensive piece from

the 20th century ever auc-

tioned, as per the NY press

holder was another mod-

ern master, Jean-Michel

Basquiat, whose 1982 paint-

ing 'Untitled' of a skull-like

face sold for a record USD

110.5 million at Sotheby's in

The identity of the buyer

remains unknown as the

auction house said that an

unnamed buyer made the

purchase Monday night.

Following the announce-

ment of the auction of this

magnificent portrait last

for as much as \$200 mil-

lion. Alex Rotter, chairman

of Christie's 20th and 21st-

century art department

said, "It's an amazing price.

year, the estimates were

previous record-

ground.

news.

2017.

The

the war in late February

Sri Lanka's Attorney General on Tuesday asked the police chief to conduct an urgent and full-fledged investigation into the violent clashes between anti- and pro-government protesters in the country that has killed at least eight people and injured over 200 others.

Violence erupted in Sri Lanka on Monday after supnorters of former prime minister Mahinda Rajapaksa attacked peaceful antigovernment protesters demanding his ouster over the country's worst economic crisis that led to acute shortages of staple food, fuel and power. Over 200 people have also been injured in the violence in Colombo and other

Attorney General Sanjay

Rajaratnam has advised the Inspector General of Police (IGP) to conduct a fullfledged investigation into the incidents of unlawful interference into the people's constitutional rights, the circumstances that led to them; and the consequent commission of penal offences in the process. News First news portal reported.

In a letter to the IGP, the Attorney General said that as the incident in metropolitan Colombo triggered sporadic acts of violence of serious nature involving people and their property all over the country, he advised the police chief to further investigate the aftermath of the incidents, the report said. He also urged the IGP to complete the investigation on an urgent priority

### **CHOWGULE STEAMSHIPS LIMITED** CIN- L63090GA1963PLC000002 CHOWGULE

Registered Office: Mormugao Harbour, Goa, India; Tel: (+91 22) 6620 2500 Fax: (+91 22) 6620 2545; Website: www.chowqulesteamships.co.in; E-mail: csl EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH, 2022 (₹ in Lakhs)

PARTICULARS		Standalone					
.,		Quarter Ende	d	Year	Year ended		
	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
Total Income	50.85	104.17	74.05	412.07	734.71		
Profit / (Loss) before tax	(9,568.46)	22.86	1,230.58	(9,415.40)	1,470.90		
Profit/Loss aftertax	(9,570.78)	145.25	865.01	(9,328.08)	1,018.56		
Total Comprehensive Income for the period (Comprising profit for							
the period after tax and other comprehensive income after tax)	(9,570.78)	145.25	865.75	(9,328.00)	1,026.91		
Paid-up equity share capital ( Face Value Rs. 10/- Per Share)	3,630.84	3,630.84	3,630.84	3,630.84	3,630.84		
Earnings per Share (of ₹ 10/-each) (*non Annualised)							
(a) Basic	*(26.36)	*0.40	*2.38	(25.69)	2.81		
(b) Diluted	*(26.36)	*0.40	*2.38	(25.69)	2.81		
				(₹	in Lakhs)		
		Ţ,	Consolidate	d	Ţ,		
	0	Quarter Ende	d	Year	ended		

1-7	(,			1/			
				(₹	in Lakhs)		
	Consolidated						
DADTIOU ADO	Quarter Ended			Year ended			
PARTICULARS		31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
Total Income	105.82	3,473.93	952.72	6,967.46	4,150.40		
Profit/(Loss) before tax	(196.71)	3,367.52	1,498.25	4,646.88	801.93		
Profit/Loss after tax	(199.03)	3,489.91	1,132.68	4,734.20	349.59		
Total Comprehensive Income for the period (Comprising profit							
for the period after tax and other comprehensive income after tax)	(388.46)	3,485.48	978.45	4,443.51	611.62		
Paid-up equity share capital (Face Value Rs. 10/- Per Share)	3,630.84	3,630.84	3,630.84	3,630.84	3,630.84		
Earnings per Share (of ₹ 10/-each) (*non Annualised)							
(a) Basic	*(0.55)	*9.61	*3.12	13.04	0.96		
(b) Diluted	*(0.55)	*9.61	*3.12	13.04	0.96		
Notes:	•			•			

a) The standalone and consolidated results for the year ended 31st March, 2021 include profit on sale of Staff Quarters of Rs. 278.04 Lakhs. b) Consolidated results for the year ended 31st March, 2021, includes vessel operations of 4 vessels. Out of which 3 vessels were returned to i owners in April, July & August 2020. Whereas, consolidated results for the current period includes vessel operation of only 1 vesse Therefore, expenses are less as compared to corresponding previous quarter. As regards revenue from operations are concerned, even though 3 vessels were returned to owners in the previous period, because of improvement in the freight market, revenue from operatio for the current period are more as compared to corresponding previous period.

c) During the quarter ended 31st December, 2021, one vessel was returned to its owner by terminating lease agreement. Gain arising a mination is Rs 3,020.24 lakhs is included in Other Income.

d) The Company's wholly owned subsidiary viz. Chowaule Steamships Overseas Limited has sold all the vessels and closed its stepdow subsidiaries. Chowgule Steamships Overseas Limited does not have revenue generating ability and has huge accumulated losses Therefore, its financials have not been prepared on going concern basis. Considering the fact Chowgule Steamships Limited is not likely to recover its investment from its Wholly owned subsidiary, a provision has been made for impairment of the said investment Standalone Financial Statements of Rs. 9,549.59 lakhs as at 31st March, 2022.

The consolidated financial results include results of its subsidiary as on 31st March, 2022 viz Chowgule Steamships Overseas Limited, and i stepdown subsidiaries viz Sea King LLC & Sea Lord LLC.

Previous year figures have been regrouped wherever necessary.

The above results as reviewed by the Audit Committee were approved and taken on record by the Board of Directors at its meeting held o

The results for the Quarter and Year ended 31st March, 2022 are available on the Company's Website at www.chowgulesteamships.co.in an

Chowgule Steamships Limited

Mr. Vijay V. Chowgule

Date: 10th May, 2022

### **Pune Solapur Expressways Private Limited**

CIN: U74120PN2009PTC164629

Regd. Office: Patas Plaza, KM65 NH 65 (Old NH 9), Taluka Daund Pune - 412219

**Extract of Statement of Standalone Financial** Results for the quarter and year ended 31 Mar 2022

[Regulation 52(8) read with Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015]

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.03.2022 (Audited) INR in lakhs	Year ended 31.03.2022 (Audited) INR in lakhs	Year ended 31.03.2021 (Audited) INR in lakhs
1	Total Income from Operations	5,123.48	18,659.74	14,965.26
2	Net Profit (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,030.16	2,587.70	(1,076.15)
3	Net Profit (Loss) for the period after tax, Exceptional and/or Extraordinary items	1,030.16	2,587.70	(1,076.15)
4	Net Profit (Loss) for the period after tax ( after Exceptional and/or Extraordinary items)	1,030.16	2,587.70	(1,076.15)
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.72	1.32	0.80
6	Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	477.34	477.34	477.34
7	Reserve excluding Revaluation Reserves	Ţ		-
8	Securities Premium Account	20,122.66	20,122.66	20,122.66
9	Net worth	6,014.11	6,014.11	3,425.09
10	Paid up debt capital/ Outstanding debt	80,920.63	80,920.63	84,909.49
11	Outstanding Redeemable Preference Shares.	(Please refer note 3)	(Please refer note 3)	(Please refer note 3)
12	Debt Equity ratio (in times)	13.72	13.72	25.31
13	Earnings per share * (Face value of INR 10/- each)			
	(a) Basic (INR)	21.58	54.21	(22.54)
	(b) Diluted (INR)	21.58	54.21	(22.54)
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	1,026.93	1,026.93	(Please refer note 4)
16	Debt Service Coverage ratio (in times)	1.75	1.36	1.29
17	Interest Service Coverage ratio (in times)	2.36	2.09	1.57
	* Not annualised for quarter ended 31 Mar 2022			

### Notes:

1) The above is an extract of the detailed format of quarterly / yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE Limited and on Investor relation section at Company's website i.e. http://psepl.in.

2) For other line items of the Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Limited and can be accessed on the URL- https://www.bseindia.com. 3) As the Company has not issued any redeemable preference shares during the period, hence, this clause

is not applicable. 4) In the absence of distributable profits, the Company has not created Debenture Redemption Reserve

(DRR) for the year ended Mar 2021

5) In accordance with SEBI circular dated October 5, 2021, the Company has availed the exemption w.r.t

presentation of corresponding financial results for the quarter ended 31 Mar 2021. For and on behalf of Pune Solapur Expressways Private Limited Additional Director

# Slain photojournalist Danish Siddiqui to get 2nd Pulitzer

Slain photojournalist Danish Siddiqui is among four Indians honoured with the prestigious Pulitzer Prize 2022 in the feature photography category. Siddiqui and his colleagues Adnan Abidi Sanna Irshad Mattoo and Amit Dave from the Reuters news agency won the award announced on Monday for images of Covid's toll in India that balanced intimacy and devastation, while offering viewers a heightened sense of place, according to The Pulitzer Prizes website. Their work was moved

**Special Resolution:** 



from the breaking news photog raphy category by the judges. Siddiqui, 38, was on assignment in Afghanistan last year

when he died. The award-winning journalist was killed in July last while covering clashes between Afghan troops and the Taliban in Spin Boldak district of Kandahar city.

This is for the second time that Siddiqui has won the Pulitzer Prize He was honoured with the prestigious award in 2018 as part of the Reuters team for their coverage of the Rohingya crisis. He had extensively covered Afghanistan conflict the Hong Kong protests and other major events in Asia, Middle East, and

# TATA

### **TATA STEEL LIMITED**

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

### POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Tata Steel Limited ('the Company') is seeking approval of the Members of the Company by way of postal ballot through remote e-voting on the following

SN	Description of Resolutions
Ordi	nary Resolutions
1	Material Related Party Transaction(s) with The Tinplate Company of India Limited – Operational Transaction(s)
2	Material Related Party Transaction(s) with The Tinplate Company of India Limited – Financial Transaction(s)
3	Material Related Party Transaction(s) with Tata Steel Long Products Limited
4	Material Related Party Transaction(s) with Tata BlueScope Steel Private Limited
5	Material Related Party Transaction(s) with Jamshedpur Continuous Annealing & Processing Company Private Ltd.
6	Material Related Party Transaction(s) with TM International Logistics Limited
7	Material Related Party Transaction(s) with Tata Metaliks Limited
8	Material Related Party Transaction(s) between TS Global Procurement Company Pte. Ltd., wholly-owned subsidiary of Tata Steel Limited and Tata Steel Long Products Limited, subsidiary company of Tata Steel Limited
9	Material Related Party Transaction(s) between TS Global Procurement Company Pte. Ltd., wholly-owned subsidiary of Tata Steel Limited and Tata NYK Shipping Pte. Ltd., JV company of Tata Steel Limited
10	Material Related Party Transaction(s) between Tata Steel IJmuiden BV, wholly-owned subsidiary of Tata Steel Limited and Wupperman Staal Nederland BV, associate company of Tata Steel Limited
11	Appointment of Mr. Noel Naval Tata (DIN: 00024713) as a Non-Executive Director of the Company

The Postal Ballot Notice ('Notice') is available on the website of the Company at https://www.tatasteel.com/investors/investor-information/postal-ballot/, the website of the National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges on which the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

Appointment of Mr. Vijay Kumar Sharma (DIN: 02449088) as an Independent Director of

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, and the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021 and Circular No. 20/2021 dated December 8, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively called 'MCA Circulars'), the Company has sent the postal ballot notice on Tuesday, May 10, 2022, only through electronic mode, to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, April 29, 2022 ('Cut-off date'). Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences on Thursday, May 12, 2022 from 9.00 a.m. (IST) and ends on Friday, June 10, 2022 at 5.00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. Once vote on a resolution is cast, the Member will not be able to change it subsequently. Please note that communication of assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting.

To facilitate Members to receive this Notice electronically, the Company has made arrangements with its Registrar and Transfer Agent, TSR Consultants Private Limited ('RTA') for registration of e-mail addresses in terms of the MCA Circulars. Members who have not registered their e-mail addresses with the Company may register the same with the RTA on or before 5:00 p.m. (IST) on Friday, June 3, 2022, basis which, the NSDL will provide the Member with copy of the Notice. The procedure to register e-mail address with the RTA and the procedure for remote e-voting is provided in the Notice.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 2244 30 or send a request to Mr. Amit Vishal, Asst. Vice-President, NSDL or Mr. Sanjeev Yadav, Asst. Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or at NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013.

The Board of Directors of the Company has appointed Mr. P. N. Parikh (Membership No. FCS 327, CP No. 1228) or failing him, Ms. Jigyasa N. Ved (Membership No. FCS 6488, CP No. 6018) or failing her, Mr. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331, CP No. 9511) of Parikh & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company, or any other person authorized by him, on or before Monday, June 13, 2022. The results of the voting conducted by Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at www.tatasteel.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and intimated to BSE Limited and the National Stock Exchange of the India Limited, where the equity shares of the Company are listed, on or before Monday, June 13, 2022. Additionally, the result will also be placed on the notice board at the Registered Office of the Company.

> **Tata Steel Limited** Sd/-

Parvatheesam Kanchinadham

Mumbai

DIN: 02595453

May 11, 2022

Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance) Membership No. ACS: 15921

**TATA STEEL** 

Place: Mumbai Dated: 09th May 2022

श्री. प्रफुल्ल मनोहर रेळे वय - ७० वर्षे, पेशा : निवृत्त, राहणार : ५७ई, रेळे बिल्डिंग, १ ला मजला, १ली खट्टर गल्ली क्रॉस लेन, मुंबई - ४०० ००२ ...तक्रारदा विरुद्ध

अनंत गणेश चाचड (मयत) त्यांच्या खालील कायदेशीर वारसांच्या माध्यमातून

१. प्रकाश ए. चाचड संपूर्ण नाव माहीत नाही, वय : प्रौढ - माहीत नाही, पेशा : माहीत नाही. २. मनोहर ए. चाचड

संपूर्ण नाव माहीत नाही, वय : प्रौढ - माहीत नाही, पेशा : माहीत नाही. दोघांचाही पत्ता : दुकान क्र. १, तळमजला, ५७

ई, रेळे बिल्डिंग, १ ली खट्टर गल्ली क्रॉस लेन, मुंबई - ४०० ००२ ....प्रतिवादी

वरील नामित प्रतिवादी,

ज्याअर्थी वरील नामित तक्रारदारांनी वरील प्रतिवादींविरोधात खटला दाखल केला आहे ज्यामध्ये अशी मागणी करण्यात आली आहे की, प्रतिवादींना आदेश व निवाडा देण्यात यावा की त्यांनी तक्रारदारांना खटल्याशी संबंधित जाग अर्थात या दुकान क्र. १, तळमजला, १ ली खट्ट गल्ली क्रॉस लेन, मुंबई - ४०० ००२ य मालमत्तेचा रिक्त व शांततामय ताबा द्यावा तसेच तक्रारीत मागणी केलेले असे व अन्य अनुतोषांच प्रदान करावे.

तुम्हाला याद्वारे समन्स देण्यात येत आहे की तुम्ही सदर समन्सची सेवा बजावल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत आपले लेखी म्हणणे साद करावे व सन्माननीय पीठासीन अधिकारी न्यायालयीन कक्ष क्र. १७, ०५ वा मजला, नवीन विस्तारित इमारत, लघुवाद न्यायालय, एल. टी. मार्ग, मुंबई - ४०० ००२ येथे व्यक्तिश: वा निर्दिष्ट विकलामार्फत व खटल्याशी संबंधित बाबींची उत्तरे देऊ शकेल अशा व्यक्तीमार्फत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी दि. १३ जून, २०२२ रोजी दु. २.४५ वाजता वरील तक्रारदारांची उत्तरे देण्यासाठी उपस्थित राहावे व वर निश्चित केल्यानुसार खटल्याच्या अंतिम वासलातीकरिता तुमची अनुपस्थिती असल्याने तुम्ही त्या दिवशी तुमचे सर्व साक्षीदार सादर करावेत व तुम्हाला याद्वारे निर्देश देण्यात येत आहेत की वरील तारखेस लेखी म्हणणे सादर करण्यात किंवा तुमच्या उपस्थितीमध्ये कसूर झाल्यास तुमच्या अनुपस्थितीत खटल्याची सुनावणी होऊन निर्णय घेण्यात येईल. तुम्ही तुमच्या प्रतिवादार्थ तुमच्या उत्तरादाखल काही दस्तावेज सादर करावयाचे असल्यास तुम्ही सोबत आणावेत वा विकलामार्फत पाठवावेत. सदर तक्रारीची प्रत तुम्हाला सदर सन्माननीय न्यायालयाच्या न्यायालयीन कक्ष क्र. १७ मधून

प्राप्त करता येईल. न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दि. २९ जानेवारी २०२२ रोजी जारी. सही/

दिनांक : ०९.०५.२०२२

निबंधव

# The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (सीएफएम-एआरसी) नोंदणीकत कार्यालय: ब्लॉक क्र. ए/१००३, वेस्ट गेट, व्हायएमस

लंब जवळ, स. क्र. ८३५/१+३, एस.जी. हायवे, मकरबा, ाहमदाबाद-३८००५१, गुजरात. **कॉर्पोरेट कार्यालय**: १ ला मजला, वेकफिल्ड हाऊस, स्प्रॉट रोड.

बलार्ड इस्टेट, मुंबई – ४०००३८. संपर्क: ७५०६३७७३२२. **इंमेल:** riddhi.domadia@cfmarc.in

जोडपत्र - IV-A स्थावर मिळकतीच्या विक्री करीता विक्री सूचना

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

विशेषतः कर्जदार (म्हणजेच. अटलान्टिस लाईफसायन्सेस प्रा.लि.-दिवाळखोरितील)आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, खाली वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मिळकत तारणी धनकोंकडे गहाण/प्रभारित असून (सीएफएम–एआरसी) तारणी धनकोंच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे ०८ ऑक्टोबर, २०२१ रोजी आणि ''विनाअवलंब तत्त्वावर'' वा तत्त्वावर ३१ में, २०२२ रोजी कर्जदार- मे. अटलान्टिस लाईफसायन्सेस् प्रा.लि.(दिवाळखोरितील) व निलंबित संचालक आणि हमीदार श्री. नितीन मुच्छाला (हमीदार) आणि श्री **दिलीप मुच्छाला (हमीदार)** यांच्याकडून तारणी धनकोंना देय असलेल्या कर्जदार खात्यातील ०१.०४.२०१६ रोजीस 5. ७,०३,७५,०३०.०८/- (रुपये सात कोटी तीन लाख पंच्याहत्तर हजार तीस आणि आठ पैसे मात्र) अधिक किंबाकी च्या त्यावरील व्याज आणि अन्य आकार ची वसूलीकरिता विक्री करण्यात येईल.

तारण मिळकतीचे वर्णनः	मे. अटलान्टिस लाईफसायन्सेस प्रा.लि.(दिवाळखोरितील)कंपनीच्या नावे उभी गोराई इंद्रप्रस्थ सीएचएस लि., प्लॉट क्र.९०, आरएससी ३७ गोराई-॥, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२ येथे स्थित दुकान क्र.३ व ४ (५८३.५० चौ.फु. प्रत्येकी) मोजमापीत ११६७ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र आणि दोन बेसमेंट (३१६ चौ.फु. प्रत्येकी) मोजमापीत ६३२ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र सीमाबद्धः उत्तरः मेन रोड/बंगलो, पूर्वः इमारत, दक्षिणः इमारत-म्हाडा रॉ हाऊसेस, पश्चिमः इमारत
तारण कर्जः	०१.०४.२०१६ रोजीस ४.७,०३,७५,०३०.०८/– (रुपये सात कोटी तीन लाख पंच्याहत्तर हजार तीस आणि आठ पैसे मात्र) अधिक थकवाकी च्या त्यावरील व्याज आणि अन्य आकार.
राखीव किंमत (आरपी)	रु. ३,६०,००,०००/ – (रुपये तीन कोटी साठ हजार मात्र)
इअर:	राखीव किमतीच्या १०% म्हणजेच रु. ३६,००,०००/- (रुपये छत्तीस लाख मात्र)
निरीक्षणाची तारीखः आणि वेळः	१९.०५.२०२२ रोजीस स.११.०० ते दु. १२.००
बोली जमा करण्याची अंतिम तारिख आणि वेळ	३०.०५.२०२२ रोजी सायं.४.०० वा. किंवा त्यापूर्वी
ई-लिलावाची तारीख, वेळ आणि ठिकाणः	३१.०५.२०२२ स. ११.०० ते दु. १२.०० वेबसाईट मार्फत ई−लिलाव/बोली: https://sarfaesi.auctiontiger.net.
संपर्क	श्री. रिद्धी दोमाडिया, मोबा: ७५०६३७७३२२ ईमेल: riddhi.domadia@cfmarc.in

े कोणतेही भार असल्यास: तारण धनकोंना ज्ञात नाही. -लिलावात भाग घेण्याकरीता बोली सादर करण्यापूर्वी विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी कृपया तारण धनकोंची व तिरामाचारा ने नामकार्या भाषा ताल करना चूना क्यान्य प्रमासकार करा व स्तासाव कृतिया तिर्मा वास्त्री वास्त्रिय वेबसाईट म्हणजेन https://www.cfmarc.in वर संबंधीत मिळकतीच्या ई-लिलाव/विक्रीच्या तपशिल्वारणणे अटी आणि शर्तीकरीता भेट द्या. बोलिदार कृपया https://sarfaesi.auctiontiger.net वर भेट देऊ शकतात किंवा संवा पूरवठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नोलॉजीज लि., बोलीदार सपोर्ट क्र.: मोबाईल: ०९२६५५६२८१८/९२६५५६२८२१/९२६५५६२८१९, लॅन्डलाईन: ०७९–६८१३६८८०/८८१/८३७/८४२, इंमेल: support@auctiontiger.net, ramprasad@auctiontiger.net, श्री. राम शर्मा संपर्क क्र (एम)९९७८५९१८८८, (ओ) ०७९-६८१३६८७८ वर संपर्क करावा.

प्राधिकृत अधिकारी सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि

यूको बैंक (भारत सरकार का उपक्रम)



**UCO BANK** 

(A Govt. of India Undertaking)

Honours Your Trust झोनल कार्यालय, ३५९, युको बँक बिल्डिंग, १ ला मजला, डॉ. डी. एन. रोड, हुतात्मा चौक, फोर्ट, मुंबई-४००००१,

### दागिने कर्ज लिलाव सूचना

खालील नमूद दागिने कर्ज क्रमांक सापेक्ष खालील नमूद व्यक्तींद्वारे तारण गहाण ठेवलेले दागिने त्यांच्या बाजून झालेली एक/दोन्ही चुकी मुळे लिलाव करण्या

ए— देव ज्याज भरण्यास कसूर, बी – देव तारखे रोजी पूर्वी कर्ज नुतनीकरण / बंद करण्यास कसूर. खालील नमूद ब्यक्ति/तींने फोन, पोस्ट आणि वैयक्ति भेट द्वारे वारंवार स्मरणपत्र देवृन सुध्दा कोणत्याही होकारात्मक प्रतिसाद नाही दिला आणि म्हणून दागिने

३१.०५.२०२२ रोजीस दु. ३.३० वा. आमच्या शाखा परिसर येथे जाहिर लिलावामार्फत विकण्यात येईल.

जर लिलावामध्ये मिळाले रक्कम समयोजित करून उर्वरित काही रक्कम वसुलीयोग्य असल्यास ते वसुली करण्यास आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू करेल \*शाखा प्रमुख लिलाव तारिख रद्द करण्याच्या किंवा पुढे ढकलण्याच्या हक राखून ठेवला आहे.

\* ज्यांना लिलावामध्ये सहभाग होण्यास इच्छुक आहे त्यांनी अग्रिम म्हणून इअर रक्कम भरावा जे परतावा योग्य आहे. शाखा प्रमुख द्वारे दिलेले तपशील त्याच्या व्यक्तिगत पूर्ण माहिती आणि नोंदीनुसार आहे. तो कोणत्याही चुकीचे विधान किंवा वगळणे करिता जबाबदार नसेल \* बोली रु. ५.०००/- च्या पटीत असेल.

🍍 इच्छुक पक्षकार/बोलीदार लिलावाकरिता ठेवलेले सोने दागिने ३०.०५.२०२२ रोजीस दु. ३.०० आणि ४.०० दरम्यान निरिक्षण करु शकतात, ज्या करिता

अनु. क्र. १) ते अनु क्र ५) करिता १- श्रीम. शालु पांडे, वरिष्ठ व्यवस्थापक, सीबीडी बेलापूर शाखा-७८३९८९२१००, ०२२-२७५७९३११

अनु. क्र. ६) ते अनु क्र १०) करिता १- श्री. राकेश कुमार सिंग, वरिष्ठ व्यवस्थापक, जुहू विलेपार्ले शाखा-९७०९७४९६०३, ०२२-२६१३५४८४ \* तपशील पुढील प्रमाणे

क्र.	शाखेचे नाव कर्जदाराच्या नाव आणि पत्ता		दागिन्याचे वजन (ग्राम मध्ये)	
		दागिन्यांचे वर्णन	वजन ग्राम मध्ये	
१	सीबीडी बेलापूर शाखा (आयडी : १९५२)	पाटली – १	६९.१६०	रु. ११,५४,२१५/- (+)
,	सौ. निखिला खंडारकर	बांगड्या -४	93.880	३१.०३.२०२२ पासून व्याज आणि
	२०३/२०४, बालाजी कृपा, प्लॉट क्र. ३६, सेक्टर-	चेन + पेंडल	24.860	आणि परिव्यय
	१९, नेरुळ नोडे–३, नवी मुंबई – ४००७०६	बांगड्या -X	84.000	
	कर्ज खाते : १९५२०६१००११०७२	जागळ्या ०	\$7.000	राखीव किंमत रु. १३,३७,४९५/-
	१९५२०६१००११०६५ व १९५२०६१००११२२५			इअर रु. १,३३,७४९/-
		निव्वळ वजन	२८२.४७०	
2	सीबीडी बेलापूर शाखा (आयडी : १९५२)	बांगड्या -७	१०४.०००	₹. ११,३६,८९७/- (+)
,	श्री. अजय महादेव खंडारकर	हार-१	42.000	३१.०३.२०२२ पासून व्याज आणि
	२०३/२०१४ ओम बालाजी कृपा, प्लॉट क्र. ३६,	बांगड्या - २	₹2.000	आणि परिव्यय
	सेक्टर - १९, नेरुळ नोडे - ३, नवी मुंबई -	बोटाची अंगठी -४	32.000	
	४००७०६	साही हार-१		राखीव किंमत रु. १३,३५,२७०/-
	· ·	साहा हार-९ ब्रेसलेट – १	२८.०००	इअर रु. १,३३,५२७/-
	कर्ज खाते : १९५२०६१००११५८४		१४.०००	
	१९५२०६१००११२१८	साखळी - १	१४.०००	
3	<del>10-0-0 3</del>	निव्वळ वजन मंगळसूत्र -१	<b>२८२.०००</b> २८.०००	रु. १०,६४,३५९/- (+)
ş	सीबीडी बेलापूर शाखा (आयडी : १९५२)			
	सौ. कल्पना अजय खंडारकर	बोटाची अंगठी -१	११.९००	३१.०३.२०२२ पासून व्याज आणि
	२०३/२०१४ ओम बालाजी कृपा, प्लॉट क्र. ३६,	बांगड्या - ३	42.000	आणि परिव्यय
	सेक्टर - १९, नेरुळ नोडे - ३, नवी मुंबई -	बोटाची अंगठी -१	१४.९९०	राखीव किंमत रु. १२,३५,३१४/-
	300008	बांगङ्या - ८	१५४.०००	इअर रु. १,२३,५३१/-
	कर्ज खाते : १९५२०६१००१११८८			
	१९५२०६१००११०४१	निव्वळ वजन	२६०.८९०	
8	सीबीडी बेलापूर शाखा (आयडी : १९५२)	चेन आणि लॉकेट -१	₹ <b>६०.८</b> ९० २०.०००	₹. १,९४,१७०/- (+)
,	श्री. पवार प्रविण जालिंदर	हार-१	₹8,000	२. ८, ८०, ८७०७ - (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि
	राजमुद्रा सीएचएस, ११०४, ११ वा मजला, प्लॉट	साखळी - १	१७.०००	खर्च आणि परिव्यय
		साखळा - ८	₹9.000	
	सीएस ४३८, इमारत क्र. ६, गणपतराव कदम मार्ग,			राखीव किंमत रु. २,३७,१६२/-
	लोअर परेल, मुंबई - ४०००१३ कर्ज खाते : १९५२०६१००११८०५			इअर रु. २३,७१६/-
	क्रज खात : १९५१०६१००११८०५	निव्वळ वजन	५८.०००	
ų	सीबीडी बेलापूर शाखा (आयडी : १९५२)	चेन-२ आणि लॉकेट-१	38.900	रु. २,३०,४७६/− (+)
٩		चन-२ आणि लाकट-२   बोटाची अंगठी -३		
	मो. अलीम मो. सलीम अन्सारी	बाटाचा अगठा –३	28.000	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि
	मेट्रो रिजन्सी, फ्लॅट क्र. १०१, सेक्टर २७, खारघर,			खर्च आणि परिव्यय
	नवी मुंबई -४१०२१०			राखीव किंमत रु. २,५३,२७०/-
	कर्ज खाते : १९५२०६१००११३४८			इअर रु. २५,३२७/-
_	- <del> </del>	निव्वळ वजन	48.900	रु. १०,६१,०६४/- (+)
ξ	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९)	लांब हार - ३	२७१.०००	
	संजीव सोमय्या सुवर्णा			३०-०४-२०२२ पासून व्याज आणि
	खोली क्रमांक ४०५, पूनम गार्डन, सॉलिटेअर			खर्च आणि परिव्यय
	बिल्डिंग क्रमांक-२ एमआयजी कॉम्प्लेक्स, मीरा			राखीव किंमत रु. १२,८३,१८५/-
				इअर रु. १,२८,३१८/-
	भाईंदर, मीरा रोड, ठाणे, महाराष्ट्र-४०११०७			
		निव्वळ वजन	२७१.०००	
(g	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९)	बांगङ्या -३	<b>२७१.०००</b> ६६.५००	₹. ११,४९,२९६/- (+)
(y				३०-०४-२०२२ पासून व्याज आणि
l9	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९)	बांगङ्या -३	६६.५००	
Ŋ	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम	बांगङ्या -३ मंगळसूत्र-१	६६.५०० १५.५००	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय
(y	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी	बांगड्या – ३ मंगळसूत्र – १ शीर्षासह कानातले – ८	६६.५०० १५.५०० ५९.०००	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/-
(y	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९	बांगड्या - ३ मंगळसूत्र- १ शीर्षासह कानातले - ८ टिका- १	६६.५०० १५.५०० ५९.००० १७.५००	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय
(y	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षासह कानातले - ८ टिका - १ साखळी - २	हह.५०० १५.५०० ५९.००० १७.५०० ७१.०००	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/-
6	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९	बांगड्या –३ मंगळसूत्र–१ शीर्षासह कानातले –८ टिका–१ साखळी –२ साखळी ८ लाईन –१	हह.५०० १५.५०० ५९.००० १७.५०० ७१.००० ४ह.५००	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/-
	जुह् विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुह् तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुह् मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९	बांगड्या – ३ मंगळसूत्र– १ शीर्षासह कानातले – ८ टिका– १ साखळी – २ साखळी ८ लाईन – १ निव्यळ वजन	हह.५०० १५.५०० ५९.००० १७.५०० ७१.००० ४६.५००	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/- रु. १०,९८,७२८/- (+)
	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षांसह कानातले - ८ टिका- १ साखळी - २ साखळी ८ लाईन - १ निळ्ळ चजन कंबरपट्टा - १	\$\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/- रु. १०,९८,७२८/- (+)
	जुह् विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुह् तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुह् मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षांसह कानातले - ८ टिका- १ साखळी - २ साखळी ८ लाईन - १ निव्वळ चजन कंबरपट्टा - १ आमं बँड - १	\$\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/- रु. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय
	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम	बांगड्या – ३ मंगळसूत्र – १ शीर्षासह कानातले – ८ टिका – १ साखळी – २ साखळी ८ लाईन – १ निव्यळ वजन कंबरपट्टा – १ अाम बँड – १ हार – १	\$\(\frac{\xi}{4}\), \(\frac{\xi}{4}\), \(\x	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/- रु. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि
	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम	बांगड्या – ३ मंगळसूत्र – १ शीर्षांसह कानातले – ८ टिका – १ साखळी ८ लाईन – १ निव्यळ चजन कंबरपट्टा – १ आमं हट – १ हार – १	\$	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/- रु. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४९,४७५/-
	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षांसह कानातले - ८ टिका - १ साखळी - २ साखळी ८ लाईन - १ <b>निव्यळ वजन</b> कंबरपट्टा - १ आमं बँड - १ हार - १ ओम लटकन साखळी - १	\$ 6, 400 \$4, 400 \$9, 000 \$9, 000 \$5, 400 \$02, 400 \$02, 400 \$2, 400 \$2, 400 \$2, 400 \$2, 400 \$2, 400 \$2, 000 \$2, 000 \$2, 000 \$2, 000	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/- रु. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४९,४७५/-
۷	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९	बांगड्या – ३ मंगळसूत्र – १ शीर्षासह कानातले – ८ टिका – १ साखळी ८ लाईन – १ साखळी ८ लाईन – १ निव्यळ वजन कंबरपट्टा – १ आमं बँड – १ हार – १ ओम लटकन साखळी – १ बांगडी – १	\$ 6, 400 \$ 4, 400 \$ 9, 000 \$ 9, 000 \$ 5, 000 \$ 23,000 \$ 0, 400 \$ 0	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/-  रु. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४९,४७५/- इअर रु. १,३४,९४७/-
۷	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षांसह कानातले - ८ टिका - १ साखळी ८ लाईन - १ निव्यळ चजन कंबरपट्टा - १ आमं बँड - १ हार - १ ओम लटकन साखळी - १ बांगडी - १ निव्यळ चजन	\$\00000000000000000000000000000000000	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/-  रु. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४९,४७५/- इअर रु. १,३४,९४७/-
۷	जुह विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुह तारा रोड हॉटेल पाम प्रोव्हच्या पुढे, जुह मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९ जुह विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुह तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुह मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ जुह विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) संतोष आर शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुह तारा रोड हॉटेल पाम	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षासह कानातले - ८ टिका - १ साखळी ८ लाईन - १ निव्वळ चजन कंबरपट्टा - १ आमं बँड - १ हार - १ ओम लटकन साखळी - १ बांगडी - १ निव्वळ चजन बांगड्या (कडा) - २ कानातले - २ बांगड्या - ८	\$\00000000000000000000000000000000000	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/-  रु. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४९,४७५/- इअर रु. ११,४९,३१५/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय
۷	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) संतोष आर शेट्टी	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षांसह कानातले - ८ टिका - १ साखळी - २ साखळी ८ लाईन - १ निव्यळ खजन कंबरपट्ढा - १ आमं ढाँड - १ हार - १ ओम लटकन साखळी - १ बांगडी - १ निव्यळ खजन बांगड्या (कडा) - २ कानातले - २	\$\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत इ. १३,४०,००५/- इ. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत इ. १३,४९,४७५/- इ. ११,४९,३१५/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत इ. १३,४९,४७५/-
۷	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) संतोष आर शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षासह कानातले - ८ टिका- १ साखळी - ८ साखळी ८ लाईन - १ निक्कळ चजन कंबरपट्टा - १ आमं बँड - १ हार- १ ओम लटकन साखळी - १ बांगडी - १ बांगड्या - ८ बांगड्या - ८ लॉकेटसह चेन - २ अंगठी (नवरत्न) - १	\$\00000000000000000000000000000000000	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/-  रु. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४९,४७५/- इअर रु. ११,४९,३१५/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय
ς ς	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) संतोष आर शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षांसह कानातले - ८ टिका- १ साखळी - २ साखळी ८ लाईन - १ निळ्ळ चजन कंबरपट्टा - १ आमं बँड - १ हार- १ ओम लटकन साखळी - १ बांगडी - १ निळ्ळ चजन बांगड्या (कडा) - २ कानातले - २ बांगड्या - ८ लॉकेटसह चेन - २	\$\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत इ. १३,४०,००५/- इ. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत इ. १३,४९,४७५/- इ. ११,४९,३१५/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत इ. १३,४९,४७५/-
ς ς	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) संतोष आर शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१ ०००६८६३	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षासह कानातले - ८ टिका- १ साखळी - २ साखळी ८ लाईन - १ निळ्ळ चजन कंबरपट्टा - १ आमं बँड - १ हार- १ ओम लटकन साखळी - १ बांगडी - १ निळ्ळ चजन बांगड्या (कडा) - २ कानातले - २ बांगड्या - ८ लॉकेटसह चेन - २ अंगठी (नवरत्न) - १	\$\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/-  रु. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४९,४७५/- इअर रु. १,३४,९४७/-  रु. ११,४९,३१५/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४२,३७२/- इअर रु. १,३४,२३७/- इअर रु. १,३४,२३७/-
6	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९  जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९  जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) संतोष आर शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८६३  जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) ऐश्वर्या एम	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षांसह कानातले - ८ टिका- १ साखळी - २ साखळी ८ लाईन - १ निळळ चजन कंबरपट्टा - १ आमं बँड - १ हार - १ ओम लटकन साखळी - १ बांगडी - १ निळळ चजन बांगड्या (कडा) - २ कानातले - २ बांगड्या - ८ लॉकेटसह चेन - २ अंगठी (नवरतन) - १ निळळ चजन	\$\(\(\delta\), \(\delta\), \	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/-  रु. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४९,४७५/- इअर रु. १,३४,९४७/-  रु. ११,४९,३१५/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४२,३७२/- इअर रु. १,३४,२३७/-  रु. ९,७०,६६७/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि
8	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९  जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९  जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) संतोष आर शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोन्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८६३  जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) ऐश्वर्या एम ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षासह कानातले - ८ टिका- १ साखळी - २ साखळी ८ लाईन - १ निळ्ळ चजन कंबरपट्टा - १ आमं बँड - १ हार- १ ओम लटकन साखळी - २ बांगडी - १ निळ्ळ चजन बांगड्या (कडा) - २ कानातले - २ बांगड्या - ८ लॉकेटसह चेन - २ अंगठी (नवरत) - १	\$6,400 \$4,400 \$9,000 \$5,400 \$6,400 \$6,400 \$6,400 \$6,400 \$7,000 \$7,000 \$7,000 \$7,000 \$7,000 \$7,000 \$7,000 \$7,000 \$7,000 \$7,000 \$7,000 \$7,000	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/-  रु. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४९,४७५/- इअर रु. १,३४,९४७/-  रु. ११,४९,३१५/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४२,३७२/- इअर रु. १,३४,२३७/-  रु. १,७०,६६७/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय
ς ς	जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) आदित्य संतोष शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८४९  जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) गिरवाणी शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९  जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) संतोष आर शेट्टी ६०३, ऑयस्टर शेल, जुहू तारा रोड हॉटेल पाम ग्रोव्हच्या पुढे, जुहू मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ कर्ज खाते : १२६९०६१०००६८६३  जुहू विले पार्ले शाखा (आयडी: १२६९) ऐश्वर्या एम	बांगड्या - ३ मंगळसूत्र - १ शीर्षांसह कानातले - ८ टिका- १ साखळी - २ साखळी ८ लाईन - १ निळळ चजन कंबरपट्टा - १ आमं बँड - १ हार - १ ओम लटकन साखळी - १ बांगडी - १ निळळ चजन बांगड्या (कडा) - २ कानातले - २ बांगड्या - ८ लॉकेटसह चेन - २ अंगठी (नवरतन) - १ निळळ चजन	\$\(\(\delta\), \(\delta\), \	३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४०,००५/- इअर रु. १,३४,०००/-  रु. १०,९८,७२८/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४९,४७५/- इअर रु. १,३४,९४७/-  रु. ११,४९,३१५/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि परिव्यय राखीव किंमत रु. १३,४२,३७२/- इअर रु. १,३४,२३७/-  रु. ९,७०,६६७/- (+) ३०-०४-२०२२ पासून व्याज आणि



क्र.

## 🚱 कुळगांव बदलापूर नगरपरिषद

रोड, बदलापूर रेल्वे स्टेशन, (पूर्व), कुळगांव, पिन-४२१ ५०३.

ता. अंबरनाथ, जि. ठाणे.

ई-मेल : coud.kulgaonbadalapur@maharashtra.gov.in

वेबसाईट : https://kbmc.gov.in

जा.क्र.: कुबनप/साबां/३७७२/२०२२-२३ दिनांक : १०/०५/२०२२

जाहीर निविदा सूचना क्र. २९/२०२२-२३

कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागामार्फत विविध

०२ कामांसाठी महाराष्ट्र शासनाकडील योग्य त्या नोंदणीकृत

सदर निविदा संच विक्री व स्वीकृतीचा कालावधी दिनांक

११/०५/२०२२ ते दिनांक १८/०५/२०२२ रोजी दुपारी ३.००

वाजेपर्यंत आहे व सदर निविदा शक्य झाल्यास दिनांक २०/०५/२०२२

निविदेबाबतच्या सविस्तर तपशील नगरपरिषदेच्या सूचना फलकावर

कंत्राटदाराकडून टक्केवारी दराच्या निविदा मागविण्यात येत आहे.

कामाचे नाव

कुबनप क्षेत्रातील वॉ.क्र. ३ मध्ये बदलापूर

गाव तलावाजवळील बालदफन भुमी येथे

कुबनप क्षेत्रातील वॉ.क्र. ३ मध्ये बदलापूर

गाव तलाव ते लेक व्ह बिल्डिंग पर्यंत नवीन

गटार व्यवस्था करणे.

उपलब्ध करण्यात आलेला आहे.

प्रभाराअधीन राहील.

वजाझअहमद खान

कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव

थी. अजाझअहमद शकिरअली खान

श्री. दिलीप कृष्ण शिवणकर सौ. अलका दिलीप शिवणकर सौ.

ग्रमता ओंकार शिवणकर श्री

सौ. सुनीता हरिश्चंद्र गुप्ता श्री. हरिश्चंद्र रामधानी गुप्त

श्री. शकील इस्माईल शेख पी आणि पी लॉजिस्टिक सौ. समिना शकील शेख (प्रॉस्पेक्ट क्र.

श्री. विहार वसंत नायडू सौ. मंजुश्री विहार नायडू (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४४९७७)

श्री. मोहम्मद सादिक सिद्दीकी

. आयएल१००१९८८३ आणि

ठिकाण : महाराष्ट्र, दिनांक : ११.०५.२०२२

1.Atmaram Hasha Patil

Tal Vasai, Dist Palghar 2.Janardan Hasha Patil Kamdhenu Bungalow, Naringi road Virar east,Tal.Vasai, Dist.Palghar.

V/s

None

467

467

Residing at Chandip, Mangalya Bungalow, Shirsad-Vajreshwari

road, Atmaram Patil Compound, Near Chandip Ice Factory,

<u>जाहीर नोटीस</u> वसई येथील मा.श्री.आर.एच.नाथाणी,

दिवाणी न्यायाधीश व. स्तर ह्यांच्या न्यायालयात

सौ. मोनिका रमेश अंगारखे

६३१३)

(प्रॉस्पेक्ट

५०५९३)

(प्रॉस्पेक्ट क्र. ७९१४०५)

रोजी दपारी ४.०० नंतर उघडण्यात येतील.

स्रक्षारक्षक भिंत बांधून माती भराव टाकणे



कामाची अंदाजित

रक्कम रु.

9.99.828/-

9,90,084/-

सही/-

(योगेश गोडसे)

प्रॉस्पेक्ट क्र. ७९३१७३,

रु. ४०,३४,५१७/- (रुपर ाळीस लाख चौतीस हजार पाचः

व्यास लाख चातास हजार प सतरा फक्त) आणि प्रॉस्पेक्ट क्र. ९४२४७२

रु.४,७९,०००/ - (रुपये चार लाख एकोणपन्नास हजार फक्त)

रु. १६,१४,४७३/- (रुपरे

सोळा लाख चौदा हजार चारशे

बहात्तर फक्त)

प्रॉस्पेक्ट नंबर ८५०८०२,

रु.६,९७,२५४/ - (रुपये सह

लाख सत्त्याण्णव हजार दोनशे

₹.9८,६०९/-

(रुपये अङ्ग्वाण्णव हजार सहार

नऊ फक्त)

रु.३९,३१,३७५/ - (रुपये एकोणतीस लाख एकतीस हजार तीनशे पंचाहत्तर फक्त)

रु.२९,५७,६६२/ - (रुपये

सहाशे बासष्ट फक्त)

रु.१४,५४,०२७.००/- (रुपरे

चौटा लाख चौपन्न हजार

सत्तावीस फक्त)

प्रॉस्पेक्ट क्र.

क.१६,०९,६४१/ - (रु. सोळ लाख नऊ हजार सहाशे एकेचाळी फक्त) आणि प्रॉस्पेक्ट क्र.

९५०५९३, रु.७४,६१०/

(रुपये चौऱ्याहत्तर हजार सहाशे दह

आयएल १००१९८८३.

१७ फेब्रुवारी, २०२२

१७ फेब्रुवारी, २०२२

2022

२ डिसेंबर,

२ मार्च, २०२२

२ मार्च, २०२२ ०९ मे, २०३

०९ मे, २०२

०९ मे, २०२

०९ मे, २०२

कुळगांव बदलापूर नगरपरिषद

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड** (याआधी इंडिया इन्फोलाईन हाऊर्सिंग फायनान्स लि. नावे ज्ञात (आयआयएफएल-एचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रनशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्सिट ऑप

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(९२) अन्वये प्रदान केलेल्य

ाराचुरात उटरस्ट अपट, ४०५ जन्यय आणा तर्पयुरादा इटरस्ट (एन्जासन्ट) रुस्त, २०५९ चा नयन र सत्यायात गरान र १८८७ अन्य अधिकाराचा वाग्य रुक्त सक्त येथील खालील नमूद कर्द्धार (सक्ट -कर्जूदा स्वीचा सुचनेमध्य नमूद केलेली राक्का सदर सुचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्य आत चुकती करण्यासाठी योलाविण्याकरिता कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे मागणी सुचना निर्गमित केलेली आहे. कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे

सुचना देण्यात थेते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर अधिनियमाचे कलम १३(४) अन्वये यात याखाली वर्णन केलेल्य

भे भे कि के नियास करूना घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहाः करू नये आणि सदर मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **आयआयएफएल– एवएफएल** च्या खालील नमूद रकमेसह त्यावरील व्याजाच्य

र्रताराजात परित्य के अपने परिकलम (८) च्या तरतुरींकडे कर्जदारांचे तक्ष वेधण्यात येते. जर विक्री किंवा हस्तांतरणासाठी निर्धारित तारखेपूर्वी कोणत्याही वेळी झालेल्या सर्च खर्ज, परिव्यय आणि आकार यासह **आयआयएफएल एचएफएल**ची थकबाकी कर्जदारांनी चुकती केली तर **आयआयएफएल एचएफएल** कडून तारण मत्तांची विक्री किंवा हस्तांतरण केले जाणार नाही आणि तारण मत्तांच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी **आयआयएफएल एचएफएल** कडून पुढील पावले

तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)

. वे सर्व ते भाग आणि विभाग: गाव सावरोली, ता. खालाप्र

जि. रायगड-४१०२०३, महाराष्ट्र, भारत येथे स्थित इंडियाबल

गोल्फ सिटी अशा ज्ञात प्रकल्पामधील बिल्डिंग क्र. एफ

वे सर्व ते भाग आणि विभाग: गाव औतडे हांडेवाडी, पुणे-१९१०२८, महाराष्ट्र, भारत येथे स्थित सर्व्हे क्र. ८/२ए,

/३ए/१,८/३ए/३,८/३बी,८/३डी,८/४,८/५/२

८/५/३, ८/५/४, ८/५/५, ८/५/६ क्याणि ८/५/५ धारक किगस्टोन ऑस अशा ज्ञात बिल्डिगीमधील ई बिंग श्ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०४, मोजमापित ३९३ चौ.फूट चटई क्षेत्र च्यासह बालकणी वापराचा हक्क आणि टेरेस मोजमापित

चे सर्व ते भाग आणि विभाग: गाव बेटेगाव, ता. आणि जि

च तत व तथा आण वासान: गाव बटाव, ता. आण जा. पालसर-४०६५०१, महारफ्, प्रास्त्र चेचे स्थित जमिन धारक गट क्र. १०७/१ ते १०७/७, १३२, ११० धारक जमिनीबर बांधकारित शुभगृह क्लस्ट १ को-ऑपरिटक हीसिंग सीसायटी ति. अजा जात सीसायटीच्या बिल्डिंग क्र. एसएल-२२ मधील पहिल्या मजल्यावरील ग्लंट क्र. १००, मोजनापित ३६० ची फूट क्किसेयोय क्षेत्र संलिधित २८१ ची. फूट चटई क्षेत्र.

वे सर्व ते भाग आणि विभागः रॉ हाऊस क्र. २१, मोजमापित २१८.६८ चौ.मीटर्स, मेफेयर एलिगान्झा फेज-२, स.क्र. रष्ट/२ए/२ + २बी/३, ५ए/२ए/३ आणि ५ए/२बी/३,

चे सर्व ते भाग आणि विभाग: फ्लॉट क्र. ४०५, चौथा मजला,

बिल्डिंग क्र. ए१, अर्व न्यु टाऊन, सर्लेह क्र. १४, हिस्सा क्र. १ ते ७ आणि १५, १६ हिस्सा क्र. ३/३, पिसोली, हवेली, पुणे– ४११०२८, मोजमापित ३४.०२ चौ.मी.

चे सर्व ते भाग आणि विभाग: फ्लॅट क्र. २०६, मोजमापित

१५.५३ चौ.मी., डेझी बिल्डिंग क्र. ७, टाईप सी३, नाईन स्टार

नॅण्डमार्क, माकने सफाळे, पालघर, महाराष्ट्र, भारत

चे सर्व ते भाग आणि विभाग: फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, डी

ग्राधिकृत अधिकाऱ्यांना ∕ किंवा **कॉर्पोरेट कार्यालय:** प्लॉट क्र. ९८, फेझ− IV, उद्योग विहार, गुरगाव, हरियाणा याँना संपर्क कराव

पुढील तपशिलासाठी कृपया **शाखा कार्यालय:–** सीटीएस क्र. ४२७८/१ ते ७, तानाजी नगर, कालिका माता मंदिर जवळ, २रा मजला, चिंचवड पुणे–४११०३३/

क्रोंढावा खुर्द, हवेली, पुणे, महाराष्ट्र.

श्रीम. नाझिया फारूक खान विग, चर्ट्स क्षेत्र ३३.३२ ची.मीटर्स, ज्युपिटर कॉम्प्लेक्स, बोईसा पूर्व, बोईसर, महाराष्ट्र, भारत-४०१५०१.

वकील-अविनाश विद्वांस

ने.ता.०६/०७/२०२२

चौ.अ.क्र.६७/२०२२ नि.क्र.०५

....Respondent

08.16

00.59

01.22

01.15

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक २७/०४/२०२२ रोजी Late Hasha Damul Patil died on 29/03/2009 रोजी मयत झाले असून त्यांच्या मालमत्तेसंबंधी लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मिळणेसाठी या न्यायालयात **चौकशी अर्ज क्रमांक** ६७/२०२२ दाखल केला आहे.

Schedule of Property
All that piece and parcel of following lands situated in village Dongre, Talathi Saja Naringi, Tal. Vašai Dist. Palghar shall be subject matter o this petition and referred to as the sui

Old New Hissa Area Survey No. No. H-R-P 1-A 2/1 2-26-49

467 1-A 3/1 0-27-48

1-A 2/2 0-16-31

1-A 3/2 0-26-12

न्यायालयात **दिनांक ०६/०७/२०२२ रोजी** 

सकाळी ११.०० वाजता किंवा ही नोटीस

प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे आत

लेखी हरकत दाखल करावी. सदरहू लेटर

ऑफ ॲडमिनिस्टेशन देण्याबाबत जर

कोणत्याही इसमाची हकरत न आल्यास योग्य

ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार यांना लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन देण्यात येईल ह्याची

आज दि.०६/०५/२०२२ रोजी माझ्य

दिवाणी न्यायालय व स्तर वसई

हुकुमाव्रु

अधिक्षक

सहिनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी

कृपया नोंद घेण्यात यावी

झोनल मॅनेजर, फोर्ट, मुंबई

Total 2-96-4 11.12 ज्याअर्थी लेटर ऑफ ॲडमिनिस्टेशन मिळण्याकरिता या न्यायालयात चौ.अज क्रमांक ६७/२०२२ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी ह्या

६२ चौ.फूट.

मुख्याधिकारी



### एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

(शेड्युल्ड कमर्शियल बँक) नोंदणी. कार्यालय : १९-ए, धुलेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर-३०२००१, राजस्थान, (भारत)

(सीआयएन : एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१)

सिक्युरिटायझेन ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना कर्ज खाते एनपीए बनल्यामळे प्राधिकत अधिकाऱ्यांनी ''सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटोस्ट ॲक्ट २००२ '' च्या कलम १३(२) अन्वये कोष्टकात दिल्यानुसार कर्जदार/सहकर्जदार/गहाणवटदार/हमीदार (एकत्रित ''कर्जदार'' असा उल्लेख यांना ६० दिवसांची मागणी सुचना जारी केलेली आहे. सदर सुचनेनुसार जर कर्जदारांनी ६० दिवसात संपूर्ण रक्कम जमा केली नाही तर खाली दिल्यानुसार गहाण मिळकती/तारण मत्तेचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात थेईल, त्यामुळे तुम्ही कर्जदार यांना मागणी सूचना तारखेपासून ६० दिवसांत पुढील व्याज आणि खर्चासह संपूर्ण कर्ज एक्कम जमा करण्यासाठी कळविण्यात येत आहे. अन्यथा प्राधिकृत अधिकारी सदरह अधिनियमाच्या कलम ९३(४) आणि ९४

कर्जदारांनी नोंद घ्यावी की, सदर सूचनेच्या प्राप्तीनंतर सदरह ॲक्ट, २००२ च्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला तारण धनकोच्या लेखी पूर्ण सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा तारण मत्तेचे हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध आणि मनाई करण्यात येत आहे.

च्या तस्तदीन्वये खाली दिल्यानसार गहाण मिळकत/तारण मत्तेचा विक्रीकरीता कब्जा घेण्यास मक्त राहतील.

कर्जदार/सह-कर्जदार/गृहाणदार/ कलम १३(२) अन्वये मागणी

कर्जदारांचे लक्ष सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२, अधिनियमाच्या कलम १३(८) सहवाचता नियम ३(५) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे की, कर्जदार लिलाव सूचनेच्या प्रकाशनापूर्वी संपूर्ण थकबाकीचा भरणा करून त्यांची तारण मत्ता विमोचित करण्यासाठी हक्कदार आहेत, जी त्यानंतर संपुष्टात

हमीदाराचे नाव / कर्ज खाता क्र.	सूचनेची तारीख आणि रक्कम	वर्णन
(कर्ज खाते/क्र.) २०२१२३४५२७०१४५६७ आणि १००१२२०३२४५७८२४८, मे. स्मार्ट मोबाईल स्टोअरचे मालक श्री. सुजीत अशोक सिंग तर्फे (कर्जदार), श्री. सुजीत अशोक सिंग (सह- कर्जदार), श्री. अशोक मोती सिंग यांचा मुलगा, श्री. अशोक कुमार सिंग यांचा मुलगा, श्री. मोती सिंग (जामीनदार/गहाणदार)	०५-मे-२२ रु. १९,८६,३६९.०० + रु. ४४,८९२.०० = रु.२०,३१,२६१ रुपये वीस लाख रुपये एकतीस हजार दोनशे एकसष्ट फक्त ०४-मे-२२	जंगमगहाणचे परिशिष्टः— कच्चा माल, चाल् काम, तयार माल, येणी, बुक डेब्ट्स आणि प्रकल्पात्न उद्भवणारे चालु मता स्टॉक सह समाविष्टित कर्जदारांच्या सध्याच्या आणि भविष्यातील संपूर्ण तारण मत्तेवरील जंगमगहाण . गहाण स्थावर मिळकर्तींचे परिशिष्टः— १. श्री. अशोक मोती सिंग यांच्याद्वारे मालकीचे ग्रामपंचायत बोईसरचा हदीतील गाव-बोईसर, तालुका-पालघर, जिल्हा-ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले सर्वे क्र. १११ ए/१/२, १११ ए/२, १११ ए/१/१, ११२ ३/२, ११२/१ व १२१ धारक जिम्मिच्या भाग व विभागावरील ओस्तवाल एम्पायर टाईप-ई अशा ज्ञात कॉम्पलेक्सच्या अरिहत मार्केट अशा ज्ञात इमारतीमधील १ल्या मजल्यावरील कार्यालय क्र. ११४ए + १९५ए + १७६ए + १७७ए, मोज.२८२.४० चौ.फीट + २८२.४० चौ.फीट + १६० चौ.फीट म्हणजेच ८२.२३ चौ.मीटर बिल्ट अप क्षेत्र १२३२.०० चौ.फीट येथे स्थित मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग व

दिनांकः १०/०५/२०२२ ठिकाण: बोईसर, महाराष्ट्र

प्राधिकत अधिकारी एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

(₹ in Lakhs)

349.59

611.62

3,630.84

0.96

0.96

CHOWGULE

### **CHOWGULE STEAMSHIPS LIMITED**

CIN- L63090GA1963PLC000002 Registered Office: Mormugao Harbour, Goa, India; Fel: (+ 91 22) 6620 2500; Fax: (+ 91 22) 6620 2545; Website: www.chowgulesteamships.co.in; E-mail: csl@chowgulest EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND

PARTICULARS		Standalone Standalone					
T ARTHOGEART		Quarter Ende	d	Year	ended		
	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
Total Income	50.85	104.17	74.05	412.07	734.71		
Profit /(Loss) before tax	(9,568.46)	22.86	1,230.58	(9,415.40)	1,470.90		
Profit/Loss aftertax	(9,570.78)	145.25	865.01	(9,328.08)	1,018.56		
Total Comprehensive Income for the period (Comprising profit for							
the period after tax and other comprehensive income after tax)	(9,570.78)	145.25	865.75	(9,328.00)	1,026.91		
Paid-up equity share capital ( Face Value Rs. 10/- Per Share)	3,630.84	3,630.84	3,630.84	3,630.84	3,630.84		
Earnings per Share (of ₹ 10/-each) (*non Annualised)							
(a) Basic	*(26.36)	*0.40	*2.38	(25.69)	2.81		
(b) Diluted	*(26.36)	*0.40	*2.38	(25.69)	2.81		
				(₹	in Lakhs)		
			Consolidate	ed			
DARTICUL ARC					ended		
PARTICULARS	31.03.2022	31.12.2021			31.03.2021		
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
Total Income	105.82	3,473.93	952.72	6,967.46	4,150.40		
Profit /(Loss) before tay	(196.71)	3 367 52	1 498 25	4 646 88	801 93		

FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH, 2022

Profit/Loss aftertax (199.03) 3,489.91 1,132.68 4,734.20 Total Comprehensive Income for the period (Comprising profit 4.443.51 for the period after tax and other comprehensive income after tax (388.46) 3.485.48 978.45 Paid-up equity share capital ( Face Value Rs. 10/- Per Share) 3,630.84 3,630.84 3,630.84 3,630.84 Earnings per Share (of ₹ 10/-each) (\*non Annualised) \*(0.55 \*9.61 \*3.12 13.04 (a) Basic \*9.61 \*3.12 13.04 (b) Diluted \*(0.55)

The Company operates in only one business segment viz. Shipping Other Income Includes :

a) The standalone and consolidated results for the year ended 31st March, 2021 include profit on sale of Staff Quarters of Rs. 278.04 Lakhs b) Consolidated results for the year ended 31st March. 2021, includes vessel operations of 4 vessels. Out of which 3 vessels were returned to it owners in April, July & August 2020. Whereas, consolidated results for the current period includes vessel operation of only 1 vessel Therefore, expenses are less as compared to corresponding previous quarter. As regards revenue from operations are concerned, even the concerned of the concer though 3 vessels were returned to owners in the previous period, because of improvement in the freight market, revenue from operatio for the current period are more as compared to corresponding previous period.

c) During the quarter ended 31st December, 2021, one vessel was returned to its owner by terminating lease agreement. Gain arising o termination is Rs 3 020 24 lakks is included in Other Income

d) The Company's wholly owned subsidiary viz. Chowgule Steamships Overseas Limited has sold all the vessels and closed its stepdo subsidiaries. Chowgule Steamships Overseas Limited does not have revenue generating ability and has huge accumulated losses Therefore, its financials have not been prepared on going concern basis. Considering the fact Chowgule Steamships Limited is not likely to recover its investment from its Wholly owned subsidiary, a provision has been made for impairment of the said investments in Standalone Financial Statements of Rs. 9,549.59 lakhs as at 31st March, 2022.

The consolidated financial results include results of its subsidiary as on 31st March, 2022 viz Chowgule Steamships Overseas Limited, and it

stepdown subsidiaries viz Sea King LLC & Sea Lord LLC. Previous year figures have been regrouped wherever necessary.

The above results as reviewed by the Audit Committee were approved and taken on record by the Board of Directors at its meeting held o 10th May, 2022.

The results for the Quarter and Year ended 31st March, 2022 are available on the Company's Website at www.chowgulesteamships.co.in a the BSE Limited website at www.bseindia.com/corporates

For and on behalf of the Boar **Chowgule Steamships Limite** Mr. Vijay V. Chowgul

Chairman

Place: Jaigad, Ratnagiri

सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लि. करित

# CHALET

चॅलेट हॉटेल्स लिमिटेड सीआयएन:एल५५१०१एमएच१९८६पीएलसी०३८५३८

**नोंदणीकृत कार्यालय** : रहेजा टॉवर, प्लॉट क्र. सी–३०, ब्लॉक 'जी', बँक ऑफ बडोदा पुढे, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई–४०० ०५१.

ई-मेल : investorrelations@chalethotels.com, वेबसाईट : www.chalethotels.com

### ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षाच्या विवरणाचा उतारा

(रु. दशलक्ष)

·	एकत्रित						
6		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
तपशिल	३१ मार्च, २०२२	३१ डिसेंबर, २०२१	३१ मार्च, २०२१	३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२१		
	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)		
अखंड प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,५३५.१९	१,६५६.९५	९८९.४४	५,२९७.३९	३,०७५.२०		
अखंड प्रवर्तनातून अपवादात्मक बाबींपूर्वी ईबीआयटीडीए	३६९.३४	४१९.४४	६०.५९	१,२०४.०९	२९०.०४		
अखंड प्रवर्तनातून आयकर पूर्व (तोटा)	-	(५२.८६)	(९.४०)	(६५.३७)	(३६.७६)		
अखंड प्रवर्तनातून कालावधी/वर्षासाठी (तोटा)	(२९९.४०)	(२१०.८०)	(५८८.२४)	(१,४६८.८५)	(२,४४६.०७)		
खंडित प्रवर्तनातून कालावधी/वर्षासाठी (तोटा)	(११४.५६)	(९०.९८)	(२५०.४३)	(७४९.३२)	(१,३५४.५२)		
कालावधी/वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक (खर्च)	(११२.७३)	(१४३.९५)	(२६०.३९)	(८१३.१९)	(१,३९१.००)		
भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रति समभाग)	२,०५०.२४	२,०५०.२४	२,०५०.२४	२,०५०.२४	२,०५०.२४		
इतर इक्विटी	-	-	-	११,३६२.३१	१२,११०.३८		
प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/- ) अखंडित आणि खंडित प्रवर्तन							
मूलभूत (*अवार्षिक) (रु. मध्ये)	*(०.५६)	*(০.৬१)	*(१.२७)	(3.9.5)	(६.७८)		
सौम्यिकृत (*अवार्षिक) (रु. मध्ये)	*(०.५६)	*(০.৬१)	*(१.२७)	(১৪.६)	(६.७८)		

१) अलिप्त वित्तीय निष्कर्षाची महत्त्वाची आकडेवारी (रु. दशलक्ष)						
		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष			
तपशिल	३१ मार्च, २०२२	३१ डिसेंबर, २०२१	३१ मार्च, २०२१	३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२१	
	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
अखंड प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,४५२.०७	१,५५६.६२	९३०.१४	५,०१४.७१	२,९५८.२२	
अखंड प्रवर्तनातून आयकर पूर्व (तोटा)	(२८२.५०)	(१९७.४२)	(५४६.७२)	(१,३५६.४३)	(२,२२४.४९)	
अखंड प्रवर्तनातून कालावधी/वर्षासाठी (तोटा)	(९७.६०)	(४६.७७)	(२०८.६३)	(६३६.०८)	(१,१३१.२८)	
खंडीत प्रवर्तनातून कालावधी/वर्षासाठी (तोटा)	-	(५२.८६)	(९.४०)	(६५.३७)	(३६.७६)	

१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेप्युलेशन, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एकसचेंजेसकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे विवरण स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.chalethotels.com वर उपलब्ध आहेत.

२) वरील वित्तीय निष्कर्षाचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केले आहे आणि संचालक मंडळाने त्यांच्या १० मे, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत मंजूर केले.

३) वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रूल्स, २०१५ सहवाचता त्या अंतर्गत जारी केलेले संबंधित नियम आणि भारतात सर्वसाधारणपणे स्वीकृत अन्य लेखा तत्त्वे यानुसार बनवले आहेत.

सही/-

संजय सेठी व्यवस्थापकीय संचालक अँड सीईओ

ठिकाण : मुंबई दिनांक : १० मे, २०२२

चॅलेट हॉटेल्स लिमिटेड साठी (सीआयएन - एल५५१०१एमएच१९८६पीएलसी०३८५३८)

(डीआयएन:००६४१२४३)